

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ
आयोजित ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य
संमेलनच्या २०१४ सन - सासवड , आयोजनासाठी
अर्थसहाय्य मंजूर करणेबाबत.

महाराष्ट्र शासन

मराठी भाषा विभाग

शासन निर्णय क्रमांक: सासंअ-१०१३/प्र.क्र.१४९/२०१३/भाषा-३,

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

तारीख : १८ डिसेंबर, २०१३.

प्रस्तावना :-

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ८७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, सासवड (जि.पुणे) येथे दिनांक ३ जानेवारी, २०१४ ते ५ जानेवारी, २०१४ या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे. सदर साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी दरवर्षीप्रमाणे शासनाकडून रु.२५.०० लक्ष इतके अर्थसहाय्य मंजूर करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :-

या शासन निर्णयान्वये, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने व आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, पुरंदर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, सासवड शाखा यांच्या विद्यमाने दिनांक ३ जानेवारी, २०१४ ते ५ जानेवारी, २०१४ या कालावधीत सासवड (जि.पुणे) येथे आयोजित करण्यात येत असलेल्या ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी रुपये २५.०० लक्ष (रुपये पंचवीस लक्ष फक्त) इतके अर्थसहाय्य खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून मंजूर करण्यात येत आहे.

- १) मंजूर अर्थसहाय्याच्या रकमेचा धनादेश / डी.डी. "अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, पुणे" या नावांने देण्यात यावा.
- २) सासवड येथे आयोजित करण्यात येत असलेल्या ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कामाचा अहवाल (शासनाकडून मंजूर करण्यात आलेल्या अर्थसहाय्याच्या लेख्याची कागदपत्रे, अर्थसहाय्याच्या विनियोगाच्या प्रमाणपत्रासह) अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ यांनी सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या मार्फत शासनास सादर करावा.
- ३) अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ व आयोजक संस्थांनी महालेखापाल, महाराष्ट्र-१, मुंबई यांच्या निरीक्षणासाठी खर्चाचे लेखे तयार ठेवावेत. सदर संस्थांनी लेख्याचे परिक्षित विवरणपत्र (ऑडिटेड स्टेटमेंट ऑफ अकाउंट्स) व अर्थसहाय्याचे उपयोगिता प्रमाणपत्र (युटीलायझेशन सर्टिफिकेट) मागणीनुसार वेळोवेळी उपलब्ध करून द्यावे.
- ४) महालेखापाल, महाराष्ट्र-१, मुंबई यांच्या यंत्रणेकरवी लेखा परीक्षण करावे.
- ५) अर्थसहाय्याबाबतची सर्व कागदपत्रे व हिशोब महालेखापाल, महाराष्ट्र-१, मुंबई किंवा त्यांचे अधिकारी यांना तपासण्याचा अधिकार असून त्यांनी मागणी केल्यास सर्व कागदपत्रे त्यांच्याकडे तपासणीसाठी सादर करावीत.

कृ.मा.प.

२. यासाठी सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत असून त्यांना अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या त्यांच्या अधिपत्याखालील दुय्यम अधिकाऱ्यास यासंबंधीच्या देयकावर स्वाक्षरी करण्यास प्राधिकृत करण्यात येत आहे.
३. यासाठी होणारा खर्च "मागणी क्रमांक झेडएफ-०२, २२०५- कला व संस्कृती-१०२, कला व संस्कृती प्रचालन (०१) योजनेतर योजना (०१) (०१) राज्य साहित्य व संस्कृती मंडळ (२२०५ ३१७२), ३१-सहायक अनुदान" या लेखाशिर्षाखाली सन २०१३-२०१४ या वित्तीय वर्षात मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून व मासिक निधी विवरणपत्राप्रमाणे भागविण्यात यावा.
४. सदर शासन निर्णय, वित्त विभाग, परिपत्रक क्रमांक-१०.०६/प्र.क्र.१/अर्थोपाय, दिनांक २०.०४.२००६ अन्वये प्रशासकीय विभागास प्रदान केलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.
५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३१२१८१११३०९१६३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(वृषाली व. सावंत)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई,
२. मा.राज्यमंत्री (मराठी भाषा) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई,
३. महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखापरिक्षा / लेखा व अनुज्ञेयता), मुंबई,
४. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
५. निवासी लेखापरिक्षा अधिकारी, मुंबई,
६. स्वीय सहायक, सचिव, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई,
७. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
८. सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
९. अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, द्वारा महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे ४११ ०३०,
१०. आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, पुरंदर (सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांचेमार्फत),
११. महाराष्ट्र साहित्य परिषद, सासवड (सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांचेमार्फत),
१२. अवर सचिव (अर्थसंकल्प), मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई.
१३. निवड नस्ती / भाषा-३.